

7.1.9

Sensitization of students and employees of the Institution to the constitutional obligations: values, rights, duties and responsibilities of citizens Describe the various activities in the Institution for inculcating values for being responsible citizens as reflected in the Constitution of India .

The institute, apart from imparting professional legal education, inculcates a feeling of oneness among the student community through various practices and programs. Various faculties have always been in the practice of organizing activities that not only initiate but also motivate the students to adopt various practices that promote the “Unity in Diversity” of our motherland.

Vision, Mission, Goals ,and Objectives of the institute:

The College has always taken various direct and indirect steps to acquaint the students about the college Vision, Mission, Goals ,and Objectives of the institute.

The College celebrates the Independence Day & Republic Day, Maharashtra day, Marathwada mukti Din (Marathwada Freedom Struggle) with great pomp and vigour. Department of Sports and NSS organizes and celebrates the Constitution Day on an annual basis and thus contributes to the spreading of Constitutional values and ideals.

1. Fundamental Duties and Rights of Indian Citizens:

The Faculty of various departments, have organized various academic and co-curricular activities for the propagation of the Fundamental Duties and Rights of the Indian citizens. The students of have enthusiastically participated in various programs like:

- a. Academic programs like Webinar, Expert talks, etc which have enriched the awareness about these aspects.
- b. Various activities like poster Presentation on World science Day.
- c. Organizing Gender equity and women empowerment

3. Constitutional Obligations:

College has organized student centric activities like Speech & poster Presentation in science day celebration which have always received huge participation from the students and promoted their awareness about various aspects of Indian citizenship.

List of various activities conducted in the Institute for inculcating values for being responsible citizens as reflected in the Constitution of India are given below:



15 August 2021 Flag Hoisting programme in the college , faculties stand in que in front of flag



National Sports Day being celebrated on 29Th August 2022 ,Principal Dr. R.P. Mali addressing on the occasion



The Constitution Day was celebrated in the college on 26/11/2021. The principal of the college Dr. R. P. Mali was the keynote speaker, Prof. Dr. Ajay Gavane , Yeshwant Mahavidyalaya, Nanded On this occasion, Dr. Ajay Gavane gave in-depth guidance on the Indian Constitution and all the professors and students of the college were present

इंदिरा गांधी महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

नांदेड/प्रतिनिधी
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजना, आय.क्यू.ए.सी.व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग, सामान्य रुग्णालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'जागतिक एड्स दिन' हा उपक्रम राबविला गेला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.कुलदीपक अंकुशे म्हणाले की,हा आजार असा आहे की, या आजारा संबंधित माहिती घरात, कुटुंबात आणि मित्रमंडळी मध्ये चर्चा करत नाही.पण हा जिवघेणा आजार असल्याने या विषयी माहिती असणे आवश्यक आहे.तरुण वयात या आजाराविषयी माहिती दिली तर त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये रुजली



जातील. अनैतिक संबंध, रक्त पुरवठा, गरोदर स्त्रिया,आणि दुषीत इंजेक्शन या गोष्टी खबरदारी घेतली तर या आजारापासून बचाव करता येईल असे ते याप्रसंगी म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालये प्राचार्य डॉ राजेंद्र माळी म्हणाले की,या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. कोरोना महामारी रोगाशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकारशक्ती आव श्यक आहे.या प्रतिकारशक्तीचा संबंध एड्स या भयंकर आजाराशी आहे.कुठलाही विषाणू पूर्णपणे मरत नाही.त्यावर औषध नाही. जन जागृतीमळेच आज आपण

एड्स आजारावर काही प्रमाणात नियंत्रण करू शकलो.या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास प्रयोगशाळा तंत्रज्ञ, श्री सुनील जमराज,श्री पांडागळे, दिपाली सोमेश्वर पेठकर (समु पदेशक,आय.सी.टी.सी..) डॉ.मिर्झा सुलतान बेग, डॉ.ए.टी.शिंदे, डॉ. नामदेव वाघमारे, डॉ शंकर विभुते, डॉ.राम मेटकर, डॉ . राजकुमार पवळे, डॉ.शिवराज देशमुख, बहु संख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ भागवत पस्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बालाजी जाधव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. विशाल मस्के यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.



Felicitation of the Guest Dr. Laxmi Puranshettiwar Madam by Dr. R.P. Mali Sir on 08/03/2022

इंदिरा गांधी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

नवीन नांदेड, दि.८ (प्रतिनिधी) - श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, दिपाली डोणगावकर, डॉ.ललिता शिंदे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र माळी होते.डॉ.पुरणशेट्टीवार म्हणाले की, महिला सबलीकरणातूनच स्त्री पुरुष समानता निर्माण होईल.यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा.मुलींनी आपल्या पालकांचे विश्वास व प्रामाणिकपणा टिकवून नाती जपायला शिका असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. डोणगावकर यांनी महिला कायदेविषयक मार्गदर्शन केले.तर.डॉ.शिंदे यांनी थोर स्वातंत्र्यसेनानी अहिल्याबाई होळकर,आई जिजाऊ, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जोपासला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी यांनी स्त्री पुरुष समानतेवर विचार मांडले.



International Yoga day celebrated in college on 21/06/2022 trainer Mr. Giridhar Maid and Sahebrao Jadhav of yoga showing demonstration, Principal Dr. R.P. Mali on dais



Marathwada Mukti sangram Din Observed on 17, Sept. 2021 and University Foundation Day celebrated in College, and news was flashed in local news paper i.e. Dainik Vishnupuri Express

दैनिक विष्णुपूरी एक्सप्रेस दि.18 सप्टेंबर 2021 शनिवार

इंदिरा गांधी महाविद्यालय येथे 'मराठवाडा मुक्ती दिन' साजरा

नांदेड/प्रतिनिधी

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको येथे मराठवाडा मुक्ती दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ



महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शासनाने ठरवून दिलेल्या कोविड१९ नियमावलीचे पालन करून

ध्वजवंदन करण्यात आले. कोविड मुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित

करता आले

नाही अशी खंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र माळी यांनी व्यक्त केली.